

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा ढव्या
वेतन आयोगाच्या थकबाकीचा भविष्य निर्वाह
निधीमध्ये जमा करण्यात येणारा जून, २०१३
मधील अंतीम हप्ता मार्च, २०१४ मध्ये जमा
करण्यासंबंधी...

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेपुर - १२१३/प्र.क्र.१९ /सेवा-९

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

तारीख: २३ मे, २०१३.

वाचा —

१. शासन अधिसूचना क्र. वेपुर १२०९/ प्र.क्र.२७/ सेवा-९ दि.२२ एप्रिल, २००९.
२. शासन परिपत्रक वित्त विभाग, क्र. वेपुर १२०९/ प्र.क्र.६९/ सेवा-९ दि.२९ एप्रिल, २००९

शासन निर्णय -

सहाय्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य वेतन सुधारणा समिती, २००८ च्या (हकीम समिती) शिफारशीच्या आधारे दि.१ जानेवारी, २००६ पासून शासन अधिसूचना क्र.वेपुर १२०९/प्र.क्र.२७/सेवा-९, दि.२२ एप्रिल, २००९ अन्वये सुधारित वेतनसंरचना लागू करण्यात आली आहे.

२. उपरोक्त दि.२२ एप्रिल, २००९च्या अधिसूचनेतील नियम क्र.१५ नुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी प्रदानाची पद्धत विषद करण्यात आली आहे. सदर नियमानुसार दि.१ जानेवारी, २००६ ते दि.३१ मार्च, २००९ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत शासकीय कर्मचारी वेतनाची थकबाकी मिळण्यास पात्र असल्यास, सदर रक्कम पुढील पाच वर्षात समान हप्त्यात भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याचे निदेश आहेत. यासंबंधीच्या सुस्पष्ट / तपशीलवार सूचना शासन

परिपत्रक वित्त विभाग, क्र.वेपुर १२०९/ प्र.क्र.६९/ सेवा-९, दि.२९ एप्रिल, २००९ अ.क्र.१४ नुसार देण्यात आल्या आहेत.

३. तथापि, चालू वर्षाचा दुष्काळावरील खर्च आणि महसूली संतुलन टिकवून ठेवण्याची गरज पाहता शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात येणारा जून, २०१३ मधील थकबाकीचा अंतीम हप्ता मार्च, २०१४ मध्ये जमा करण्यात यावा. तथापि, असे करत असताना व्याजाची परिगणना मात्र पूर्वीच सूचित केल्याप्रमाणे दि.१ जून, २०१३ पासूनच करण्यात यावी. त्याचप्रमाणे, दि.१ जुलै, २०१३ नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना थकबाकीचा अंतीम हप्ता व्याजासह ते निवृत्त होतील त्या महिन्याच्या वेतनासह वितरित करण्यात यावा.

तसेच शासन अधिसूचना क्र.वेपुर १२०९/ प्र.क्र.२७/ सेवा-९, दि.२२ एप्रिल, २००९ आणि शासन परिपत्रक वित्त विभाग, क्र. वेपुर १२०९/प्र.क्र.६९/ सेवा-९, दि.२९ एप्रिल, २००९ अन्वये यासंबंधी निर्गमित केलेल्या अन्य तरतूदी / सूचनांमध्ये कोणताही बदल नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०५२३१७५३२९८२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(शि. म. म्हात्रे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

३. उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
४. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन , मुंबई
५. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
६. मंत्रालयीन सर्व विभाग
७. मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
९. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
११. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
१२. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१३. आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
१४. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
१५. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद
१६. राज्य महिला आयोग, वरळी , मुंबई
१७. सर्व विभागीय आयुक्त
१८. सर्व जिल्हाधिकारी
१९. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
२०. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड. पुणे
२१. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
२२. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
२३. महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
२४. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
२५. सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
२६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
२७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

२९. जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब,
३०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
३१. सर्व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.
३२. मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका
३३. कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहूरोड/देवळाली/अहमदनगर
३४. कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जिल्हा अहमदनगर
३५. कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
३६. कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
३७. कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला
३८. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई
३९. कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे
४०. कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर
४१. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
४२. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
४३. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
४४. कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती
४५. कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
४६. कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
४७. कुलसचिव, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर
४८. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड
४९. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
५०. उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/
औरंगाबाद/नाशिक/ अमरावती.
५१. बहूजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आज्ञाद मैदान, मुंबई -१
५२. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ., बँक क्रमांक १, योगक्षेम समोर,
वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-२०

५३. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४
५४. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई-१३
५५. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-२५
५६. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-२१
५७. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८
५८. वित्त विभागातील सर्व कार्यासने
५९. निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-९)